

SUDITI INDUSTRIES LTD.



C-253/254, MIDC, TTC INDL.AREA, PAWNE VILLAGE, TURBHE, NAVI MUMBAI – 400 703
Tel. No: 67368600/10, web site: www.suditi.in E-mail: cs@suditi.in CIN: L19101MH1991PLC063245
Regd.Office: A-2, Shah & Nahar Indl.Estate, Unit No.23/26, Lower Parel, Mumbai-400013.

Ref: No. SIL/SD/WH/42/2020-21

Date: 01.10.2020

The Secretary/Corporate Services,
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001.

Company Script Code No. 521113

Dear Sir,

Please find attached herewith paper cutting of The Free Press Journal in English dt. 01/10/2020 & Navshakti in Marathi dt. 01/10/2020 in respect of Press Release for the Corrigendum in the press release of the Extract of Audited Statement of Standalone & Consolidated Financial Results for the quarter and year ended 31st March, 2020.

Hope the same is in order and request you to confirm the same.

Thanking you,

Yours faithfully,

For SUDITI INDUSTRIES LTD.,


Authorized Signatory



AZARENKA EXITS

FPJ NEWS SERVICE
Paris

Tenth seed Victoria Azarenka was the first big name beaten at Roland-Garros on Wednesday, a straight-sets victim of Slovak Anna Karolina Schmiedlova on Court Simonne-Mathieu.

The Belarusian joined three-time champion Serena Williams as casualties, following the No.6 seed's withdrawal earlier on Wednesday due to an Achilles problem.

Williams handed Bulgaria's Tsvetana Pironkova a walkover into the third round.

Azarenka was coming of a run to her first Grand Slam final in seven years at the US Open and had reached the quarter-finals in Rome leading in, but had no answers in a 6-2, 6-3 verdict.

Schmiedlova had snapped a 13-match Grand Slam main draw losing streak to down Venus Williams in the opening round, her third straight over the American - and has now equalled her best run at a major from the 2015 US Open and 2014 Roland-Garros.

World No.2 Rafael Nadal was not messing around in his second round on Wednesday as he cruised to a 6-1, 6-0, 6-3 victory over American world No.236 Mackenzie McDonald, who entered the tournament using a pro-

tected ranking after struggling with hamstring injuries for much of last season.

Women's top seed and 2018 champion Simona Halep navigated a tricky second round against her good friend and fellow Romanian Irina-Camelia Begu 6-3, 6-4 in 83 minutes to reach the last 32 for a fifth consecutive year in Paris. Fifth Kiki Bertens had a dramatic end to her 7-6(5), 3-6, 9-7 victory over 2012 runner-up Sara Errani as she was wheeled off in tears and in pain, struggling with cramps, after saving a match point against the Italian.

Errani was not too thrilled about a medical timeout Bertens needed late in the match and angrily walked off court without tapping racquets with the Dutchwoman.

"That match, I don't like - I don't know how to say in English - when somebody joking on you," said Errani later. I don't like these things. I'm sorry."

Former champion Stan Wawrinka overcame a third-set blip to see off in-form German Dominik Koepfer to reach the third round.

The Swiss 16th seed was coming off a first-round blitzing of Andy Murray and backed it up with a 6-3, 6-2, 3-6, 6-1 result.

Wawrinka recorded his 150th Grand Slam match win to become

the 15th man in history to reach the milestone at the majors.

Meanwhile, Elina Svitolina drew on all her big-match experience to overcome a second-set wipeout against Mexican qualifier Renata Zarazua to move into the third round.

The Ukrainian third seed looked well on her way to stamping her ticket under a closed roof on Court Philippe-Chatrier before her opponent ensured a 23rd birthday to remember with a second-set bagel.

Svitolina steadied to post a 6-3, 0-6, 6-2 victory after 93 minutes. Zarazua stood a set from becoming the first Mexican woman in 50 years to reach the third round in Paris. Last year's semi-finalist Amanda Anisimova, the No.25 seed, was in imperious form against fellow American Bernard Pera as she sped to a 6-2, 6-0 win in just 57 minutes.

Meanwhile, Canadian wild card Eugenie Bouchard reached the third round of a major for the first time since the 2017 Australian Open, thanks to a 5-7, 6-4, 6-3 success over Australian Daria Gavrilova.

Recent US Open champion Dominic Thiem recorded his ninth consecutive match-win, routing American qualifier Jack Sock 6-1, 6-3, 7-6(6) on Court Suzanne-Lenglen.



US Open finalist Azarenka falls to Schmiedlova as Bertens survives cramps to down Errani

Ukraine's Elina Svitolina in action against Mexico's Renata Zarazua.

No histrionics for Djokovic at French Open

ASSOCIATED PRESS
Paris

Novak Djokovic's backhand clipped the net and landed wide, so he shook his head. That was it.

Later, a too-soft drop shot found the white tape and bounced back on his own side, finally ceding a game in a dominant debut performance at the 2020 French Open. Djokovic simply bowed and walked to the sideline. And when he flubbed yet another drop shot, he kept using them on the slow red clay during a 6-0, 6-3, 6-2 win over 80th-ranked Mikael Ymer, and got broken Wednesday. Djokovic pulled an extra tennis ball out of his pocket and merely gave it a gentle tap with his racket strings.

The ball landed right behind him, safely in the middle of the court.

Playing his first Grand Slam match since his US Open disqualification for smacking a ball after dropping a game and accidentally striking a line judge in throat, Djokovic never really gave himself reason for histrionics or shouts of dismay or displays of anger. Sure, there was some eye-rolling and one sarcastic kiss directed at one of the few fans on hand under the roof at Court Philippe Chatrier.

But otherwise, what was there for Djokovic to be disturbed about?

"I just felt very suffocated out there. It's just corner, corner; very, very



rarely miss. His position is unreal in the court," Ymer explained.

"You know how the snake kills its prey?" Ymer said, pantomiming a boa constrictor's attack by bringing his arms around and putting his hands together.

"That's a little bit how I felt being out there." Ymer said he didn't pay any attention to Djokovic's mood or energy.

And Djokovic, for his part, said that what happened in Flushing Meadows was of no concern to him, either, as he began his pursuit of a second title at Roland Garros and 18th Grand Slam trophy overall.

"I have not had any traces of New York in my mind. I'm over it. Honestly forgot about it. I'm not thinking about it," the No. 1 seed said after improving to 32-1 in 2020, the only blemish being that fourth-round default this month" he said.

Easy draws for Indians

PTI / Odense

Olympic hopefuls Kirdambi Srikanth and Saina Nehwal were on Wednesday handed decent draws at the Denmark Open Super 750 tournament which will mark the restart of the adjusted international calendar after seven months.

Saina and Srikanth will resume their hunt for valuable ranking points to inch closer to their Tokyo Olympics dreams when the US \$ 750,000 tournament, the only event to take place since the All England Championship, begins on October 13.

Srikanth, a Rio

Olympics quarterfinalist, will open against England's Toby Penty and may face fellow Indian Subhankar Dey in the second round. Subhankar will take on Canada's Jason Anthony Ho-Shue in the first round.

The world number 14 Indian, a title-winner here in 2017, may face second-seed Chou Tien Chen of Taiwan in the quarterfinals if he can register two wins in the earlier rounds.

For world number 20 Saina, France's Yaelle Hoyaux awaits her in the women's singles opener and she is likely to meet local favourite Mia Blichfeldt, seventh seed, next.

Tottenham shoot out Chelsea

ASSOCIATED PRESS
London

Tottenham staged a second-half comeback before eliminating Chelsea on penalties to reach the quarterfinals of the League Cup. The first nine penalties were all successfully converted before Chelsea's Mason Mount missed the target to ensure Tottenham advanced 5-4 in the shootout after the game ended 1-1.

Sergio Reguilon gave the ball away on his Tottenham debut at left back before Werner scored in the 19th minute. But the recruit from Real Madrid made amends in the second half



Tottenham players celebrate after the victory

when Jose Mourinho's side was transformed, showing the threat missing before the break.

Reguilon chipped the ball over for Erik Lamela, who got ahead of Emerson Palmieri to net the equaliser in the 83rd minute past goalkeeper Edoard Mendy, who was making his debut in the Chelsea goal.

No extra time is played in the League Cup, so the game went straight to penalties and Tottenham scored all its spot kicks in a shootout without the usual pressure coming from the stands. Games are being played in empty stadiums still due to the pandemic.

THIS DAY, THAT YEAR

1999: While he had his lean spells in Tests, Sourav Ganguly's status as one of the world's best one-day batsmen was rarely ever in doubt. On this day in Nairobi he stroked India to a comprehensive victory over Zimbabwe in the LG Cup with a blistering 139 that included 11 fours and five sixes. It kickstarted a golden period for Ganguly, in which he made nine hundreds in 37 ODIs.



WHAT'S ON:

- 05:30: WWE NXT; Sony Ten 1
- 18:00: Dream11; IPL; Pre Show; Star Sports 1
- 19:00: UFC Classics; Brock L v FMir Sony Ten 2
- 19:20: Dream11; IPL; Select Dugout; Star Sports Select 1
- 19:30: Dream11; IPL; XKIP v Mumbai Indians; Star Sports 1
- 20:00: WWE NXT; Sony Ten 1
- 21:30: UEFA Champions League; Group Stage Draw; Sony Ten 2
- 22:30: LPGA Tour - Shoprite LPGA Classic Presented by Acer Europort
- 01:30: PGA Tour - Sanderson Farms Championship - Day 1; Eurosport

PUBLIC NOTICE

By this Notice, Public in general is informed that Late Miss Muna Murlidhar Makhija, member of the Shital Park No. 1 Co-operative Housing Society Ltd. holding Share Certificate No. 017 and owner of Flat No. 102/B-Wing, on the first floor, Sheetal Nagar, Mira Road (East), Dist. Thane, died intestate on 21/11/2017 by nominating and executing a registered will dated 1st April, 2017 in favor of Mrs. Uma Jawahar Bathia & Dr. (Mrs.) Sandhya Sanjay Jadhav and the society have already transferred the Shares and Interest in the capital / property by following due procedure of bye-laws, belonging to the deceased in their name. The said Mrs. Uma Jawahar Bathia & Dr. (Mrs.) Sandhya Sanjay Jadhav have decided to sell the said flat to my clients Mrs. Priya Nirav Savla & Mr. Nirav Rasik Savla. My clients are inviting claims and objections from the other legal heirs and successors of the deceased if any for the transfer of the shares and interest belonging to the deceased and deal of the said flat, inform to undersigned within period of 15 days from the date of publication of this notices failing which the deal of the said flat will be completed and thereafter no claims or objections will be considered.

Sd/-
K. R. Tiwari (Advocate)
Shop No. 14, A-5, Sector-7
Shantinagar, Mira Road, Dist. Thane

CORRIGENDUM

The 13(2) Notices under SARFAESI Act published on 29.09.2020 of M/s Munisurvat Marble & Granites And M/s Western India Marble & Mineral Co., wherein the name of one of the surety has been wrongly typed and the same shall be read as Mrs. Nupur Harendra Shah in both the accounts.

Authorised Officer,
Attached to:
The National Co op Bank Ltd.

मराठी मनाव आवाज



www.navshakti.co.in

किंमत ३ रुपये

BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA

(Hydraulic Engineering Department)

e- TENDER NOTICE

The Commissioner for the Municipal Corporation of Greater Mumbai (M.C.G.M.) invites e-tender on percentage rate basis in Packet - 'A', 'B' & 'C' system for the following work as stated below :-

Department	Hydraulic Engineer
Sub Department	E.E.W.W, (Civil) Maint.
Bid Number	7100180933
Subject	Emergency work of attending leakages & construction of chambers on water mains of dia 300 mm & above including allied Civil works in City Division.
Tender Sell	From Date : 30.09.2020
	To Date : 21.10.2020 (Upto 12.00 pm)
Website	www.portal.mcgm.gov.in
Contact Officer:	
A)Name	Astt. Eng.W.W.(Civil) Maint.
B) Telephone no. (Office)	25126376
C) Mobile No.	9930260592.
D) Email id	aewwccivilmaintcity.he@mcgm.gov.in

Sd/-
PRO/788/ADV/2020-21 Dy. H.E. (Maint.) i/c

Avoid self medication

Public Notice for loss of Share Certificate(s)

Notice is hereby given that the following share certificate (s) of Procter and Gamble Health Limited has/have been reported lost/misplaced and has/have applied to the company for the issue of duplicate share Certificate.

S. N.	Folio No.	Name of the holder/purchaser(s)	Certificate No(s).	Distinctive Nos.	No. of shares
1	S001928	1.Som Datt Dhingra 2. Usha Dhingra	29480	2642576-2642625	50

Any person (s) who has / have any claim in respect of the said certificate (s) should lodge such claim (s) with the share department of the Company at its Regd. Office as per address given below within 15 days of the publication of this NOTICE. After which no claim will be entertained and the company will proceed to issue the duplicate share certificate (s).

Place: New Delhi
Date: 01/10/2020
Sd/-
Mrs. Usha Dhingra
The Company Secretary,
Procter and Gamble Health Limited
Godrej One, 8th Floor,
Pirojshanagar, Eastern Express Highway,
Mumbai
Maharashtra-400079

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client Mrs. Nipa Kalpesh Shah is the daughter of Mr. Ajit Sheth and Mrs. Anilaben Ajit Sheth.

The aforementioned Mr. Ajit Sheth have expired on 27/11/2019 and Mrs. Anilaben Ajit Sheth have expired on 26/05/2020, leaving behind my client Mrs. Nipa Kalpesh Shah as the sole legal heir and legal representative. My client Mrs. Nipa Kalpesh Shah being the sole legal heir and legal representative is entitled to all the Immovable Property, Bank Lockers, Bank Accounts, Fixed Deposits and any other movable assets in the name of the aforementioned Mr. Ajit Sheth and Mrs. Anilaben Ajit Sheth either jointly or severally. All persons having any rights, objections and claims demand, dispute in the said movable and immovable properties by way of any rights of whatsoever of any nature are hereby required to inform in writing to the undersigned at the office address mentioned herein below within a period of 15 days from date hereof, otherwise the rights and claim if any will not be entertained thereafter and the same if any thereafter will be waived or abandoned.

HARSH S. TRIVEDI
ADVOCATE
Office No 6-B,
Vertex Vikas Premises CO-OP LTD,
ANDHERI EAST, MUMBAI 69
Date: 01/10/2020 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

Public at large is hereby informed that I am investigating the title in respect of Shop No. A/8, admeasuring 172 square feet (carpet area), Ground Floor, of New Manohar Mahal Co-op. Hou. Soc. Ltd., situated on land bearing Survey No.23/1 to 4, Village Chendani, Thane (East), 400603. The present owner, Mr Parasmal Jain has informed me that he has purchased the said Shop from Mr Hastimal Jain & Bhagwati Lal Jain vide agreement dated 25th November 2014. The present owner has misplaced the original agreement dated 14/02/1980, between Mr Harilal Gupta & Mr Jankiprasad Gupta and Mr Hastimal Jain & Bhagwati Lal Jain.

If any person/s, bank, financial institution or authority has any claim, right, title or interest of any nature whatsoever in the above said Shop, shall in writing raise their objections within 15 days from the date of this notice at A-70, Sri Guru Nanak CHS Ltd., Kopri Colony, Thane (East), otherwise such claim will be considered as waived and no claims shall be entertained thereafter.

Anil S Shamdasani
Advocate
Date : 30-09-2020 Place : Thane

SUDITI INDUSTRIES LIMITED

CIN No. L19101MH1991PLC05245
C-253/254, MIDC, TTC IND. AREA, PAVNE VILLAGE, TURBHE, NAVI MUMBAI - 400 705
Tel. No: 0726860210, web site:www.suditi.in
E-mail: cs@suditi.in
Regd. Office: A-2, Shah & Nihar Ind. Estate, Unit No.23/26, Lower Parel, Mumbai-400013.

CORRIGENDUM

This is to bring to the notice that there was an error inadvertently occurred in the Extract of the Audited Statement of Consolidated and Standalone Financial Results for the Quarter and Year ended 31st March 2020 of the company published in this news paper on 12/09/2020. Accordingly in the Table-A Consolidated, the Figures in the column no. 3 and column no. 6 of the total income from operations (net) in the Sr. No. 1 shall be read as Rs. 1457.48 Lakhs instead of Rs.290.48 Lakhs and Rs.9552.11 Lakhs instead of Rs.8385.11 Lakhs. All other figures remain same as there are no other changes in any of the figures published in the press release. Regret for the inconvenience caused.

For SUDITI INDUSTRIES LTD.
Sd/-
Place : Mumbai Date : 29/09/2020 Company Secretary.

BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA

SOLID WASTE MANAGEMENT DEPARTMENT

e- TENDER NOTICE

The Municipal Corporation of Greater Mumbai (MCGM) invites online Bids for-
"Hire the services of dumpers under Disaster Management for City, Western Suburb & Eastern Suburb division for a period of 120 days."

The bids can be downloaded from MCGM's portal (<http://portal.mcgm.gov.in>) under "e-procurement" section.

The Bid Start Date and time is 01.10.2020 after 11.00 A.M. and the Bid End Date and time is 07.10.2020 up to 04.00 P.M.

The intending bidders shall visit the Municipal web site at (<http://portal.mcgm.gov.in>) for further details of the tender.

The bid document will not be issued or received by post.

Sd/-
PRO/778/ADV/2020-21 Exe. Eng. (SWM) Planning

Avoid self medication

VIHANG ENTERPRISES (FORMERLY KNOWN AS YASH ENTERPRISES)

Our proposed Amendment / Expansion in Environment Clearance of Residential cum commercial Project "Vihang Hill" at Land bearing Old S. No. 194/1, 194/3, 194/4, (194/4/1, 194/4/2, 194/4/3) 194/8, (194/8/1, 194/8/2, 194/8/3) 194/10, (194/10/1, 194/10/2, 194/10/3) & 194/11, (194/11/1, 194/11/2) 194/13 (pt). (New Survey No. 92/1, 92/3, 92/4/1, 92/4/2, 92/4/3, 92/8/1, 92/8/2, 92/8/3, 92/10/1, 92/10/2, 92/10/3, 92/11/1, 92/11/2, 92/13 (pt), At village - Bhayanderpada, Tal-Dist-Thane was accorded the Environmental Clearance from the Environment Department, Government of Maharashtra. The copy of the Environmental Clearance letter is available with Maharashtra Pollution Control Board web site at www.ecmpcb.in

Navi Mumbai Municipal Transport

Engg.
E-Tender Extension-5
Tender No. NMMT/TM/ENGG/15/2019-20
Tender Description :- "Construction of 275 Bus Shelters for NMMT on BOT with Advertising Rights."
Which is available on Website
<https://nmmc.maharashtra.etenders.in>
S/d
Transport Manager,
N.M.M.T.

TATA CONSULTANCY SERVICES LIMITED

NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN THAT a meeting of the Board of Directors of Tata Consultancy Services Limited has been convened on Wednesday, October 7, 2020, inter alia to:
(i) approve and take on record the audited financial results of the Company under Indian Accounting Standards (Ind AS) for the quarter and six months ending September 30, 2020;
(ii) approve and take on record the audited consolidated financial results of the Company and its subsidiaries under Ind AS for the quarter and six months ending September 30, 2020;
(iii) consider declaration of a Second Interim Dividend to the equity shareholders.

The Second Interim Dividend, if declared, shall be paid to the equity shareholders of the Company whose names appear on the Register of Members of the Company or in the records of the Depositories as beneficial owners of the shares as on Thursday, October 15, 2020 which is the Record Date fixed for the purpose.

Pursuant to Finance Act 2020, the Company is required to deduct tax at source from dividend paid to shareholders at the prescribed rates.

Any eligible shareholder, who wishes to avail the benefit of non-deduction of tax at source, is requested to submit the following documents on or before Monday, October 12, 2020 via email to CSG-exemptforms@tcsdarshaw.com:

Resident individual shareholder with PAN	Yearly declaration in Form No. 15G/ 15H
Non-resident shareholders	i) No Permanent Establishment and Beneficial Ownership Declaration ii) Tax Residency Certificate iii) Form 10F iv) Any other document which may be required to avail the tax treaty benefits

The details of the said meeting are also available on the website of the Company (www.tcs.com) and the website of the stock exchanges where the shares of the Company are listed, i.e., BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com).

For TATA CONSULTANCY SERVICES LIMITED
Rajendra Moholkar
Company Secretary
Place : Mumbai
Date : September 30, 2020
Registered Office:
9th Floor, Nirmal Building, Nariman Point, Mumbai 400 021.
Tel: 91 22 6778 9595 Fax: 91 22 6778 9660
Email: investor.relations@tcs.com website: www.tcs.com
CIN: L22210MH1995PLC084781

अस्वाकृती

हा वतमानप्रत प्रकाशित झालेल्या कोणत्याही जाहिरातीमध्ये करण्यात आलेल्या दाय्याच्या खरेपणा किंवा सत्यतेबाबत नवशक्ति कोणत्याही नसबंदी देणारे नाही. अशा जाहिरातीवर कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी स्वतः चौकशी करण्याचे किंवा तज्ञांना सल्ला घेण्याबाबत सावधानता सूचवण्यात येते. हा वतमानप्रत प्रकाशित झालेल्या किंवा जाहिराती वेबसाइटवर १५ दिवस अगोवत केलेल्या कोणत्याही जाहिरातीमधील कोणत्याही तथ्यांकडून दिसावून येणाऱ्या किंवा बदनामीकारक मनुक्यासाठी किंवा त्यामधील दाय्यांसाठी भारत किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालयात किंवा न्यायाधिकरणात नवशक्तिच्या मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि प्रोडायर यांना जबाबदार धरता येणार नाही. ते दाय्येचे सर्वेक्षणे जाहिरातदारांचे असलेल्या नवशक्तिची कोणतीही भूमिका असणार नाही.

CHANGE OF NAME

I HAVE CHANGED MY NAME FROM QURESHI MD WASIM SALAUDDIN TO MOHAMMED WASIM SALAUDDIN QURESHI AS PER DOCUMENTS. CL-863 D
I HAVE CHANGED MY NAME FROM IQBALBHAI SATARBHAI POPATIYA TO IQBAL SATTAR POPATIYA AS PER AFFIDAVIT. CL-863 E
I HAVE CHANGED MY NAME FROM PANKUJ PREMIJT TO PANKUJ PREMIJT SINGH AS PER AFFIDAVIT. CL-863 F
I HAVE CHANGED MY NAME FROM SAUROSE RAHIM DOSSA TO SAUROSE MOSANI AS PER AFFIDAVIT. CL-863 G
I HAVE CHANGED MY NAME FROM DASHARATH LAHU MODAK TO DASHARATH LAHU MODAK AS PER AFFIDAVIT. CL-863 H
I HAVE CHANGED MY NAME FROM BRIAN LOBO TO BRIAN CLINTON LOBO AS PER AFFIDAVIT. CL-863 I
I HAVE CHANGED MY NAME FROM NATASHA MAGDALENE DOSOUZA TO NATASHA PRANAY JHAM AS PER AADHAAR CARD NO. 95980634754. CL-863 J
I HAVE CHANGED MY NAME FROM SABINABENU KADAR SHAIKH TO SHABINA BANO KADAR SHAIKH AS PER AFFIDAVIT. CL-863 K
I HAVE CHANGED MY NAME FROM QASIM NASIMUDDIN TO MD KASIM NASIMUDDIN SHAIKH AS PER DECLARATION. CL-863 L
I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH ARBAZ ABDUL RAZZAQUE TO ARBAZ RAZZAK SHAIKH AS PER DECLARATION. CL-863 M
I MRS. ASIYA SHAHAZEB WADIA HAVE CHANGED MY MINOR SONS NAME FROM RAYYAN ZAID SHAIKH TO RAYYAN SHAHAZEB WADIA AS PER GOVT. OF MAHARASHTRA GAZETTE NO. (M-2030210). CL-863 N
I HAVE CHANGED MY NAME FROM MEGHABAHEN RAJESH PANDYA TO MEGHA RAJESH PANDYA AS PER AFFIDAVIT. CL-863 O
I HAVE CHANGED MY NAME FROM SHAMEE MATULLAH KHA TO SHAMEE MATULLA KHAN AS PER DOCUMENTS. CL-908
I HAVE CHANGED MY NAME FROM MATULLA AZUZILLA KHA TO MATULLA KHAN AS PER DOCUMENTS. CL-908 A
I HAVE CHANGED MY NAME FROM RUKSANA BI KHA TO RUKSANA KHAN AS PER DOCUMENTS. CL-908 B
I HAVE CHANGED MY NAME FROM GUL RADHOMAL AHUJA TO GULABRAM RADHOMAL AHUJA AS PER DOCUMENT CL-1

CHANGE OF NAME

NOTE
Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM MALANBI ABDU RAHEMAN SHAIKH TO MALANBI ABDU RAHEMAN ANSARIAS PER GAZETTE. CL-230
I AMAN FAROOQ SYED HAVE CHANGED MY NAME TO AMAM FAROOQ SAYED AS PER AADHAR CARD. CL-257
I AVANTIKA VISHWESHVAR FANJE HAVE CHANGED MY OLD NAME TO SNEHAL SHRIRANG KULKARNI (NEW NAME) AS PER AADHAR CARD NO- 722444910127. CL-107
I HAVE CHANGED MY NAME FROM HETVI JAYANT SATRA TO HETVI JAYANTIL SATRA AS PER THE AFFIDAVIT DT: 30TH SEPT 2020 & NO: XG 249985. CL-800
I HAVE CHANGED MY NAME FROM GULABJAHAN TO GULAB GAFUR SHAIKH AS PER DOCUMENT. CL-816
I HAVE CHANGED MY NAME FROM SABIA KHATOON TO SABYA SOLI IRANI AS PER DOCUMENT. CL-816 A
I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH HANA UMAR TO SHAIKH HANA MOHAMED UMAR AS PER DOCUMENTS. CL-863
I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH UMAR HAJI FAKIR MOHAMED / MOHAMED UMAR HAJI FAKIR MOHAMED TO MOHAMED UMAR HAJI FAKIR MOHAMED SHAIKH AS PER DOCUMENTS. CL-863 A
I HAVE CHANGED MY NAME FROM AJAY KUMAR RAMPATHI TO AJAYKUMAR JAISWAL AS PER DOCUMENTS. CL-863 B
I HAVE CHANGED MY NAME FROM SAOLAIN FAKIR KHAN TO SAOLAIN FAOEEER KHAN AS PER DOCUMENTS. CL-863 C

CHANGE OF NAME

NOTE
Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM MALANBI ABDU RAHEMAN SHAIKH TO MALANBI ABDU RAHEMAN ANSARIAS PER GAZETTE. CL-230
I AMAN FAROOQ SYED HAVE CHANGED MY NAME TO AMAM FAROOQ SAYED AS PER AADHAR CARD. CL-257
I AVANTIKA VISHWESHVAR FANJE HAVE CHANGED MY OLD NAME TO SNEHAL SHRIRANG KULKARNI (NEW NAME) AS PER AADHAR CARD NO- 722444910127. CL-107
I HAVE CHANGED MY NAME FROM HETVI JAYANT SATRA TO HETVI JAYANTIL SATRA AS PER THE AFFIDAVIT DT: 30TH SEPT 2020 & NO: XG 249985. CL-800
I HAVE CHANGED MY NAME FROM GULABJAHAN TO GULAB GAFUR SHAIKH AS PER DOCUMENT. CL-816
I HAVE CHANGED MY NAME FROM SABIA KHATOON TO SABYA SOLI IRANI AS PER DOCUMENT. CL-816 A
I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH HANA UMAR TO SHAIKH HANA MOHAMED UMAR AS PER DOCUMENTS. CL-863
I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH UMAR HAJI FAKIR MOHAMED / MOHAMED UMAR HAJI FAKIR MOHAMED TO MOHAMED UMAR HAJI FAKIR MOHAMED SHAIKH AS PER DOCUMENTS. CL-863 A
I HAVE CHANGED MY NAME FROM AJAY KUMAR RAMPATHI TO AJAYKUMAR JAISWAL AS PER DOCUMENTS. CL-863 B
I HAVE CHANGED MY NAME FROM SAOLAIN FAKIR KHAN TO SAOLAIN FAOEEER KHAN AS PER DOCUMENTS. CL-863 C

GAMMON INFRASTRUCTURE PROJECTS LIMITED
Registered Office: Orbit Plaza CHS, 5th Floor, Plot No.952/954, New Prabhadevi Road, Prabhadevi, Mumbai-400 025
Website: www.gammoninfra.com; CIN: L45203MH2001PLC131728
NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Board of Directors of the Company will meet on Monday, October 5, 2020 at the Registered Office of the Company to consider and approve, inter-alia, the unaudited financial results of the Company for the quarter ended June 30, 2020. This information is also available on the Company's website i.e. www.gammoninfra.com and on the Stock Exchange websites i.e. www.nseindia.com and www.bseindia.com.
For, Gammon Infrastructure Projects Ltd.
Place: Mumbai Date : 29.09.2020
Company Secretary & Compliance Officer

PUBLIC NOTICE
NOTICE IS HEREBY GIVEN THAT 1) Mrs. Shilpi Sinha and 2) Mr. Manish Mishra having address at Flat No. 421, Bldg. 2B, Raheja Classique, Off Link Road, Andheri (West) Mumbai - 400053 intend to sell, transfer, assign and convey unto my clients free from all encumbrances and any claims whatsoever, the immovable property as more particularly described in the Schedule hereunder written ("Property").
All persons having any claim to or any interest against or to the Property by way of sale, transfer, assignment, mortgage, lien, lease, trust, gift, charge, easement, possession, inheritance, maintenance or otherwise howsoever are hereby required to make the same known to the undersigned in writing at our Office situated at 225, Shiv Centre, Sector-17, Vashi, Navi Mumbai - 400 703 within a period of fourteen (14) days from the date of publication of this notice, failing which, the sale and transfer shall be completed without any reference to such claim, if any, and the same shall be deemed/considered to have been waived.
THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:
All that the Flat No. 403 on the 4th floor admeasuring carpet area of 69.67 sq. meters which includes balcony, if any and excludes internal partition walls in F Wing of Residences Phase 1 Co-operative Housing Society Ltd. in the project viz. 'The Trees' together with the right to use one car independent parking space bearing no. LB-51 in the basement 2 constructed on land bearing New C.T.S No. 51/B of Village Vikhroli situate at Pirojshanagar, Vikhroli, District Mumbai Suburban.
For G.K. JAGIASI & CO.
Aashish G. Jagiasi
Advocate

5पैसा कॅपिटल लिमिटेड
(सीआयएन: एल६७९०एनएच२००७पीएनसी२०१२४९)
नोंकॉर्पोरेट कार्यालय: आरआरएनएल हाऊस, सन इन्डोकॉप बिल्डिंग, रोड क्र. १६-त, प्लॉट क्र. २३, ठाणे औद्योगिक विभाग, वागळे इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र - ४०० ६०९
*दूरध्वनी: (९१-२२) ४१०६३५०००
*फॅक्स: (९१-२२) २४०६६५४
ई-मेल: csteam@5paisa.com
संकेतस्थळ: www.5paisa.com

सार्वजनिक सूचना
येथे असे सूचित करण्यात येते की एस्डीबीआय ध्या (लिस्टिंग ऑफिशियल अॅन्ड डिस्क्लोजर रिग्युलेशन्स) अधिनियम, २०१५, ला अनुसरून, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक ही गुरुवार, ऑक्टोबर ०८, २०२० ला आयोजित करण्यात येणार असून, येथे खालील बाबींचा विचार आणि मान्यतांवर चर्चा केली जाणार आहे:
१) सप्टेंबर ३०, २०२० रोजी संपल्याच्या निमित्ताने रकमसह तसेच अर्थात वयातील लेखापरिणाम न झालेले रकमेवर आणि एकत्रित आर्थिकवेवस्था विवरण.
२) अध्यक्षीय परवानगीने इतर कोणत्याही व्यावसायिक मान्यता.
याशिवाय, कंपनीच्या आचारसंहितेनुसार आंतरिक व्यापार आणि प्रकटन सर्वथा प्रतिबंधित लागू करण्यात, व्यवहार सिद्धी ही सगळ्या संचालक मंडळाकडून आणि नेमलेल्या कर्मचाऱ्यांकडून गुप्त राहणे, ऑक्टोबर ०९, २०२० ते शनिवार, ऑक्टोबर १०, २०२० (या दोन्ही दिवस समाविष्ट) करू असेल.
वरील माहिती ही कंपनीच्या संकेत स्थळावर www.5paisa.com उपलब्ध आहे आणि याशिवाय स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळावर www.bseindia.com आणि www.nseindia.com वर उपलब्ध असेल.
संचालक मंडळाच्या आदेशावरून स्वाक्षरीकरीत नमिठा घेणेबाबत
दिनांक: मुंबई
दिनांक: ऑक्टोबर ०९, २०२०
कंपनी सचिव आणि कंपनीयन्स ऑफिसर

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that Mr. Jatinder Singh Grewal and Mrs. Tina Grewal claiming to be the absolute owners of Flat No. 1303 admeasuring 530 Sq feet Built up Area and Flat No. 1304 admeasuring 420 Sq feet Built up Area both on the Thirteenth Floor of the Building known as 'Sheffield Tower', Sheffield Towers Co-operative Housing Society Ltd. situated at Lokhandwala Complex, Andheri (West), Mumbai - 400053 lying and being in CT.S.No. 1/179-A, S. No. 41(PT), Plot No. 354/Oshiwara Andheri and as per Town Planning records and being within Registration Sub-District of Andheri, Andheri (W) District Mumbai Suburban, within Greater Mumbai vide Sale Deed executed on 20-01-2018 duly registered on 20-01-2018 vide BDR-15-737-2018 and BDR-15-739-2018 dated 20-01-2018 and is at present holding clear and marketable title free from all encumbrances of any-nature whatsoever, save and except Axis Bank Loan against this property, (which will be fully repaid prior to execution of this sale), now intends to sell, transfer, assign and convey the same and the benefits thereof, unto and in favor of my clients.
Any persons and/or body having deal with, acquired and/or in use, occupation or possession of the aforesaid Flat and Shares and/or any part thereof and/or having executed any deeds or documents with respect thereto and/or having any claim or objection by way of Sale, Transfer, Assign, Agreement for Sale, Memorandum of Understanding, Re-mortgage, loan, trust, lien, possession, re-possession, gift, inheritance, release, Irrevocable Power of Attorney, Letter of Allotment, lease, Sub-lease, or otherwise, howsoever/whatsoever to the intended sale, transfer, assignment and handing over of the physical, vacant and peaceful possession of the said Flat and the benefits thereto to my client, should register their claim with documentary proof to me, within 7 days from the date of this notice, failing which no further claims and/or objections of any nature whatsoever from anybody thereafter shall be entertained and my clients shall be entitled to acquire the said two Flats along with Two Parking and proposed Shares and benefits thereof and to be in possession of the said two Flats and proposed Shares.
Dated this 1st day of October 2020.
NAME: MANOJ V JAIN& CO. CHARTERED ACCOUNTANTS
ADDRESS :Office No.502 Balaji Business Centre, Ram Milan CHS Ltd., Opp State Bank of India, Subhash Road, Vile Parle (E), Mumbai - 400057

PUBLIC NOTICE
Take notice that my Client MR. YOGESH RAMAKANT PADWAL son of Late Ramakant Sitaram Padwal & Late Reshma Ramakant Padwal who were the Owners of Flat No. 407, VAKRATUND 1/C (SRA) CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED, Chhatrapati Sambhaji Nagar, Sahar Road, Andheri East, Mumbai - 400 069 has applied for Mortgage Loan against Said Flat in DCB Bank. My Client has also executed the Release Deed on 17th day of September 2020 and Registered the same with the Sub-Registrar of Assurance Andheri Taluka vide Reg. No. BDR-1/7091/2020. Whereas the Other legal heirs Release Said Flat with Shares and interest to Releasee i.e. MR. YOGESH RAMAKANT PADWAL.
Any persons having or claiming any right, title interest, claim and demand of whatsoever nature into or upon the said flat or any part thereof by way of sale, Release, gift, lease, lien, charge, trust, mortgage, maintenance, easement or otherwise howsoever and/or against are hereby required to make the same known in writing with the original at Advocate Sanjay Kumar Pandey- 3rd Floor, BAR Room, Metropolitan Magistrate Court, Andheri East, Mumbai - 400 069, within 14 days from the date of publication of this notice failing which, the claims etc. if any, of such persons(s) shall be considered to have been waived and/or abandoned, and my clients shall be complete the mortgage process.
SCHEDULE OF THE RESIDENTIAL FLAT
Flat No. 407, Fourth floor, VAKRATUND 1/C (SRA) CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED, Chhatrapati Sambhaji Nagar, Sahar Road, Andheri East, Mumbai - 400 069, admeasuring 225 square feet Carpet area i.e. 25.09 square meters built up area together with the Share Certificate No-034, and the said building is consisting of Ground/plus Seven upper floors with lifts, situated in the K. (East) Municipal ward, situated on the land having C.T.S. No. 12/11/4, 13/11/7, 14/11/9/15, 17/12/1, 18/1/2, 19/20, 20/1/2, 24B, 27B, 28/1/4, 29/1/14, 30/1/4/5, 31B, 31/11/17, 33B, 34B in the Revenue Village - Vile Parle, East, Taluka-Andheri in the Registration District of Mumbai Suburban.
Place: Mumbai.
Date: 1st October, 2020.
Sd/-
Advocate Sanjay Kumar Pandey

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that my client Mrs. Chinamma Indrasenan, Indian Inhabitant having address at Flat No. 10, Mini Apartment J.B. Nagar, Andheri (E) Mumbai- 400059, owner/holder thereof, have approached me for issuance of "Title Certificate" in respect of the property described in the schedule written herein under. Any person/s having any claim, right, title, interest, charge, gift, lien, trust, maintenance, possession, lease, tenancy, pending litigation or demand of any nature in or upon the owners or any of them and/or upon the said property or any part thereof or otherwise, howsoever should forward his/her claim or objection, if any together with the relevant authentic documents in support thereof within fourteen (14) days from the date hereof to the undersigned. failing which I will proceed with issuance of the " Title Certificate" by investigating title. Without reference to any claim or objection, if any, shall be deemed to have abandoned and given up.
SCHEDULE OF THE PROPERTY
ALL the plot and or portion of land situated at village Marol, Taluka Andheri M.S.D. out of S.No. 116 H., No. 4 corresponding City Survey No. 1417 area admeasuring 418 sq. Mtrs. situated at Marol, Andheri East Mumbai - 400059
Mumbai, Dated 1st october 2020
Sd/-
Shri Janardan K. Kadam
Advocate High Court
C-1/A, Divine Lights CHS, opp. sterling centre, 137-39 Andheri Kuria Road, Andheri (E) Mumbai 400 093

The spirit of Mumbai is now 92 years old!
FREE PRESS
NATION | WORLD | POLITICS | SPORTS | EDUCATION | BUSINESS | ENTERTAINMENT
The Family Newspaper
www.freepressjournal.in

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that Shri Hitesh Tulsidas Maniar & Shri Paresh Tulsidas Maniar son of Shri Tulsidas K. Maniar has agreed to sale, transfer, convey and assign to my clients the undermentioned property free from all claims, charges and encumbrances.
All persons having any right, title, interest or claim against the said property by way of mortgage, charge, gift, lease, maintenance, use, trust, possession, inheritance, lien, tenancy or otherwise or if any person, persons, firms is having any original documents or the certified true copies of the said documents are hereby required to make the same known in writing along with the documents in support thereof to the undersigned at his office at B/203, Suraj Apartments, 20, S. V. Road, Malad (W), Mumbai 400064 within 14 days from the date hereof otherwise it will be deemed that the title of the undermentioned property is clear, marketable and free from all encumbrances without reference to such claim if any will be considered as waived.
SCHEDULE
All that right title and interest in shop No.2 at Saket Building, Ground floor admeasuring 120 Sq.Ft. Built up area under share certificate No.3 in respect of the shares being distinctive No.011 to 015 of Saket Apartment, Adarsh Dughalaya, Marve Road, Malad (West), Mumbai - 400064 being registered under No. BOM/(W.P./HSG/(T.C)/2531 of 1986-87 at CTS No. 516/B/1 of survey No.44 situated at Adarsh Dughalaya lane, off Marve Road at village Vainai Malad North, taluka Borivali in the registration district of Mumbai Suburban.
Dated 1st day of October, 2020.
Nalin R. Parekh
ADVOCATES

SUDITI INDUSTRIES LIMITED
CIN No. L1810MH1999PLC03035
C-25/25A, MIDC, TTC IND. AREA, PANEVE VILAGE, TURBHE, NAVI MUMBAI - 400 705
Tel. No: 67368600/10, web site: www.suditi.in
E-mail: cs@suditi.in
Regd. Office: A-2, Shah & Nihar Indl. Estate, Unit No.23/26, Lower Parel, Mumbai-400013.
CORRIENDUM
This is to bring to the notice that there was an error inadvertently occurred in the Extract of the Audited Statement of Consolidated and Standalone Financial Results for the Quarter and Year ended 31st March 2020 of the company published in this news paper on 12/09/2020. Accordingly in the Table A Consolidated, the Figures in the column no. 3 and column no. 6 of the "total income from operations (net)" in the Sr. No. 1 shall be read as Rs. 1457.48 Lakhs instead of Rs. 290.48 Lakhs and Rs. 9552.11 Lakhs instead of Rs. 8385.11 Lakhs. All other figures remain same as there are no other changes in any of the figures published in the press release. Regret for the inconvenience caused.
For SUDITI INDUSTRIES LTD.
Place : Mumbai Date : 29/09/2020
Company Secretary.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client M/s. Sai Sharan Hotels, a registered Partnership, through its authorised Partner Mr. Suresh G. Wadhwa, having office at 429, Arenja Corner, Sector-17, Vashi, Navi Mumbai-400703, is intending to execute a Joint Development Agreement with M/s. Utstv Developers, a registered partnership firm, having its partners namely (1) Mr. Santosh Digambar Mithbavkar and (2) Mr. Nitin Kantilal Gandhi having their registered office at 306, Laxmi Commercial Centre, S.B. Marg, Near Dadar Flower Market, Dadar (W), Mumbai-400028 in respect of the property bearing City Survey No. 323, 323/1 to 10, 324, 324/1 to 26, 324/28 & 29, 324/47 and 48 (Original Plot No.613) of village Chembur, Taluka - Kurla - 1, Mumbai, admeasuring 2116.90 sq. meters (which is hereinafter referred to as the "subject property") in continuation with the earlier Memorandum of Understanding dated 08.09.2011, Joint Development Agreement dated 07.07.2016 and Terms of Settlement of Joint Development Agreement dated 02.07.2020 executed in between my client and M/s. Utstv Developers and also in continuation with the Irrevocable Power Of Attorney dated 07.07.2020 and Irrevocable Power Of Attorney dated 02.07.2020 executed by M/s. Utstv Developers in favour of my client in respect of the subject property, which is at present under development under Slum Rehabilitation Scheme (SRA) under amended DCR 33(10) of Building Control Regulations of Greater Mumbai on behalf of Amir Baug SRA CHS Ltd., and which is owned by M/s. Utstv Developers in view of the registered Conveyance Deed dated 03.09.2016 executed by the original owners of the subject property Smt. Asiya Khatoun Abdul Aziz & Others in favour of M/s. Utstv Developers.

All persons having any share, right, title, claim or interest in or upon the subject property or any part/s thereof by way of sale, Agreement for Sale, Allotment letter, Exchange, Inheritance, Mortgage, loan, advances, injunction, easement, gift, lease, license, tenancy, lien, possession, charge, trust, right of occupancy, maintenance of the decree or order of any Competent Court of law or otherwise howsoever, are hereby required to notify the same in writing along with supporting documentary evidence to the undersigned at their office at 1st floor, 102, Majithia Chambers, Abdul Razak Alana Marg, Near Alana Centre, Next to Burma Hotel, Fort, Mumbai-400001, within 15 (Fifteen) days from the date of publication of this Public Notice, failing which, any such purported claim, right, title or interest of any nature whatsoever, shall be deemed to have been waived, abandoned, given up and released and thereafter our Clients shall proceed to complete the transaction accordingly.
Mumbai Arvind Aswani & Associates
Date: 01.10.2020 Advocates, High Court, Mumbai

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. Jatinder Singh Grewal and Mrs. Tina Grewal claiming to be the absolute owners of Flat No. 1303 admeasuring 530 Sq feet Built up Area and Flat No. 1304 admeasuring 420 Sq feet Built up Area both on the Thirteenth Floor of the Building known as 'Sheffield Tower', Sheffield Towers Co-operative Housing Society Ltd. situated at Lokhandwala Complex, Andheri (West), Mumbai - 400053 lying and being in CT.S.No. 1/179-A, S. No. 41(PT), Plot No. 354/Oshiwara Andheri and as per Town Planning records and being within Registration Sub-District of Andheri, Andheri (W) District Mumbai Suburban, within Greater Mumbai vide Sale Deed executed on 20-01-2018 duly registered on 20-01-2018 vide BDR-15-737-2018 and BDR-15-739-2018 dated 20-01-2018 and is at present holding clear and marketable title free from all encumbrances of any-nature whatsoever, save and except Axis Bank Loan against this property, (which will be fully repaid prior to execution of this sale), now intends to sell, transfer, assign and convey the same and the benefits thereof, unto and in favor of my clients.
Any persons and/or body having deal with, acquired and/or in use, occupation or possession of the aforesaid Flat and Shares and/or any part thereof and/or having executed any deeds or documents with respect thereto and/or having any claim or objection by way of Sale, Transfer, Assign, Agreement for Sale, Memorandum of Understanding, Re-mortgage, loan, trust, lien, possession, re-possession, gift, inheritance, release, Irrevocable Power of Attorney, Letter of Allotment, lease, Sub-lease, or otherwise, howsoever/whatsoever to the intended sale, transfer, assignment and handing over of the physical, vacant and peaceful possession of the said Flat and the benefits thereto to my client, should register their claim with documentary proof to me, within 7 days from the date of this notice, failing which no further claims and/or objections of any nature whatsoever from anybody thereafter shall be entertained and my clients shall be entitled to acquire the said two Flats along with Two Parking and proposed Shares and benefits thereof and to be in possession of the said two Flats and proposed Shares.
Dated this 1st day of October 2020.
NAME: MANOJ V JAIN& CO. CHARTERED ACCOUNTANTS
ADDRESS :Office No.502 Balaji Business Centre, Ram Milan CHS Ltd., Opp State Bank of India, Subhash Road, Vile Parle (E), Mumbai - 400057

एस्पिर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड
कॉर्पोरेट कार्यालय : मोतीलाल ओम्बाल टॉवर, रॉयल्टीव्हल स्यान्ही रोड, एच. टी. डेपोमार्ग, प्रभादेवी, मुंबई - ४०००२५.
ई-मेल: info@ahfci.com, वेबसाइट: U65923MH2013PLC248741
शाखा कार्यालय : शां प - १४, लड मल्ला, अरिश्चि आर्टीस्ट, सेंट्रल हॉमिअल जवळ, वलर बाजार, कल्याण (पश्चिम) ठाणे - ४२२०६६, महाराष्ट्र.
मोबाईल नं : मोहा साहब मोहा - ०९३२१९२४२०६
विभागासह विक्रीसाठी जाहीर सूचना
यांनी वर्णन करण्यात आलेल्या रकमेच्या वसुलीकरिता सिक्स्युटोरियायन अॅन्ड रिक्न्स्ट्रक्शन अॅन्ड एफोर्समेंट अॅन्ड सिक्स्युटरी डेट्रेट अॅन्ड, २००२ अन्वये एस्पिर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड अतिक्रम अधिकाऱ्यांनी वर्णन करण्यात आलेल्या लागू मालमत्तेबाबत कळवत घेतल्यामुळे, खाली वर्णन करण्यात आलेल्या, व्याजा प्रत्यक्ष कळवा घेतला असून, त्या मालमत्तेबाबतच्या खंडीसाठी निव्वयासहीकारांनी मोहोवर्षद निव्वयासह प्रस्ताव मागवले आहेत. खाली देण्यात आलेले तपशील 'जे आहे जेथे आहे', 'जे आहे जेथे आहे', 'जे आहे जेथे आहे' या तप्यावर.
कर्मदार/सह-कर्मदार/होमोव्ही
मागणी सूचना तारीख
आयिक रकम
गहाय मिळवूनकरीचे वर्णन
राखीव किंमत (आयिक)
इतर अनमत रकम (एफोर्समेंट)(आयिकीया १७४)
(कर्मदार क्र. LXVIR00415-160011999/ विमरे जाग्या)
१५-०६-२०१७ रोजीस
रु. १३,९२,३३५/-
(सप्रे तेरा लाख)
५०००००/-
११,००,०००/-
(सप्रे अकरा दहा हजार मात्र)
मोहा महाबल्ला सेठी (कर्मदार)
मोहा मोहा सेठी (सहकर्मदार)
१५-०६-२०१७ रोजीस
रु. १३,९२,३३५/-
(सप्रे तेरा लाख)
५०००००/-
११,००,०००/-
(सप्रे अकरा दहा हजार मात्र)
१. मोहोवर्षद बोली/प्रस्ताव दाखल करण्याची शेवटची तारीख यावर नव्द साडेबऱ्या कार्यालयीन पत्त्यावर ०४-११-२०२० रोजी सकाळी ११.०० पर्यंत उपस्थित आणि केवळ बोलीसह दिलेल्या बोली प्रस्तावाची पूर्ण न भरलेल्या, निविदा आणि अंतिम तारखेवर निव्वयासह निविदा अर्धे घेतल्या जातील आणि त्याप्रमाणे नव्द देण्यात जातील. त्यावर कोणतेही जातिले, त्यावर कोणतेही जातिले प्रस्ताव घेतले जाणार नाही.
२. बोली/प्रस्ताव उपस्थाप्येची तारीख (निलय तारीख) वरील नव्द साडेबऱ्या कार्यालयीन पत्त्यावर दुपारी ३.०० वा. ते ४.०० वा. ०४-११-२०२० रोजी आहे. निविदा अतिक्रम अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उपस्थाप्येची येतील.
३. त्यावर मिळवूनकरीच्या निरीक्षणची तारीख २०-१०-२०२० रोजी स. ११.३० ते ४.०० वा.
४. सूचनेमधील थकीत रकमेवरील कर्ज करारप्रमाणेच प्रत्येक पुढील व्याज लागू करता येईल आणि वसुलीपर्यंत अनुक्रमे खर्च, पॉरवय ६. डे थकीत आणि भरणावण्या राहिले.
५. कर्मदार आणि सहकर्मदारांना यादारे सूचना देण्यात येते की, त्यांनी विक्रीच्या वेळी स्वतः उपस्थित राहावे आणि ते विक्रीच्या अटी आणि शर्तीच्या तपशीलाप्रमाणे यावर विक्षेपित त्यावर मिळवूनकरीच्या खरेदीकरिता सव्दक बोलीदारा/खरेदीदारांना आणू शकतात.
६. कर्मदार/होमोव्ही यांना लिलावाच्या तारखेआधी वर उल्लेखिल रकमेचे देय करण्यासाठी सर्पेसी अॅन्ड २००२ अंतर्गत २० दिवसांनी विक्री सूचना देण्यात येते, कर्ज केल्यास त्यावर मिळवूनकरी लिलाव केला जाईल आणि थकीतकी असल्यास व्याज आणि खर्चाबाबत वसूल केला जाईल. कर्मदारांवर एस्पिर होम फायनान्स कॉर्पोरेशन लि. ला थकीत असल्यास कर्जे संपूर्ण देय किंवाच्या आधी केले वर लिलाव थांबवण्यात येईल.
७. दिलेल्या उद्देश प्रस्तावधारे विक्री लिलावाच्या अटी आणि शर्ती अंतर्गत आण. वर उल्लेखिल रकमेच्या संकेल ऑफिसमध्ये उद्देश प्रत्ये उपलब्ध आहेत.
८. उच्चम निविदाकारांना त्यावर मिळवूनकरी विक्री करण्यात येईल. तथापि, अधिकृत अधिकारी आवश्यकता असल्यास अंतर्गत बोलीसाठी पर्यायीत देण्याचे आग्रह अधिकार राखू देवत आहेत. राखीव किंमतीपेक्षा कमी किंमतीत उल्लेखिल रकमेच्या विक्री करी जाणार नाही.
९. कोणताही सर्पेसीन बोली प्रस्ताव विक्रयाच्या अधिकृत अधिकारी बांधील नाहीत आणि कोणत्याही क्षणी कोणताही किंवा सर्व प्रस्ताव विक्रयाचे किंवा कोणत्याच्या संपूर्ण अधिकार आणि नसब कोणताही कारण न देता लिलाव विक्री स्थगित करणे/पुढे ठेवणे/रद्द करणे किंवा पुर्तिलेला सर्पेसीन करणे किंवा अधिकृत अधिकृत अधिकार्यांकडे राखीव करणे.
१०. वर उल्लेखिल रकमेच्या मिळवूनकरीवर कोणत्याही प्रकारचे दाय्येचे अतिक्रम असल्यास त्यास एस्पिरहोमोव्ही वर जबाबदार राहणार नाही. 'जे आहे जेथे आहे', 'जे आहे जेथे आहे', 'जे आहे जेथे आहे' या तप्यावर लिलाव केला जाईल.
११. कर्ज थकीत रकम ही कर्ज समाप्तीची रकम नाही. कर्ज समाप्तीच्या वेळी (जर काही) बदल असल्यास तर ते सूचवण्यात येईल.
१२. 'एस्पिर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड' च्या नावानेच दिवाळी ड्राफ्ट बनवावे.
१३. तप्याचे पोटल https://motilalowsalf.com/eauction/pdf वावर प्रकाशित केले गेले आहे.
पुढील तप्यावरीलसाठी, अधिकृत अधिकार्यांशी वर नव्द सूचनावरील पत्त्यावर संपर्क साधावा.
स्थान : महाराष्ट्र
दिनांक : ०१-१०-२०२०
आपल्यामध्ये पुढी आहवाळ्यास इंग्रजी प्रकट्ट घ्यावयात येईल.
freepressjournal.in

अभ्युदय को-ऑप. बँक लि.
(मल्टी-स्टेट शेड्युल बँक)
वसुली विभाग, श्रमसाफल्य बिल्डिंग, ६३ ग. द. आंबेकर मार्ग, परळ गाव, मुंबई - ४०० ०१२.
फोन नं. (०२२) २४१५ ३६९४/९५, ९७. email- recovery@abhyudayabank.net

वैधानिक सूचना
(सिक्स्युटोरियायन अॅन्ड रिक्न्स्ट्रक्शन अॅन्ड एफोर्समेंट अॅन्ड सिक्स्युटरी डेट्रेट अॅन्ड, २००२ अन्वये (सरफेसी अॅन्ड) कलम १३(२) सहावता सिक्स्युटरी डेट्रेट (एफोर्समेंट) रुलस, २००२ च्या नियम ३(९) अन्वये)
ज्या अर्थी, निव्वयासहीकार यांनी अभ्युदय को-ऑप. बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने दे सिक्स्युटोरियायन अॅन्ड रिक्न्स्ट्रक्शन अॅन्ड एफोर्समेंट अॅन्ड सिक्स्युटरी डेट्रेट अॅन्ड, २००२ (उपरोल्लेखित कायदा) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून सिक्स्युटरी डेट्रेट (एफोर्समेंट) रुलस, २००२चा कलम १३(२) सहावता नियम ३ अन्वये संबंधित कर्मदार/जामिनदार यांना सूचनेमध्ये नमूद करण्यात आलेली रकम सव्द सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत भरणा करण्यासाठी कायदेशीर सूचना निर्गमित केली. काही कारणांमुळे सव्द सूचना संबंधित कर्मदार/जामिनदार यांना बनवता आली नाही. तथापि संबंधित कर्मदार/जामिनदार यांना यादारे सूचना देण्यात येते की, सव्द सूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ६० दिवसांच्या आत यासाठी नमूद केलेली देय दिनांकापर्यंतची रकम, अधिक ती प्रदान करण्याच्या दिनांकापर्यंतचे त्वारील व्याज व सिक्स्युटरी डेट्रेट अॅन्ड सिक्स्युटरी डेट्रेट अॅन्ड अन्वये देय करणे, कर्ज/आणि कर्मदारांनी जबाबदारी म्हणून जामिन व संबंधित व्यक्तींनी बनविलेले इतर करार आणि कागदपत्रे, या करारा अंतर्गत बनविलेले करार आणि कागदपत्रे याबाबत अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक लि. कडे खालील मालमत्ता गहाणवट/ प्रभातीत केलेली आहे.

अ. क्र.	कर्जदाराचे आणि जामिनदारांचे नाव	गहाणवट मालमत्तेचा तपशील	थकीतकी रकम (रु)
१.	१) श्री. संदीप तानाजी मांडवकर, (कर्जदार आणि मालक) २) सौ. स्मिता संदीप मांडवकर (सह कर्जदार आणि मालक) ३) श्री. जितेन विजय साहू (जामिनदार) ४) श्री. विजय विठ्ठल मसणे (जामिनदार)	जिल्हा मुंबई उपनगर, तालुका - कुर्ली , गाव - किरोल, यांच्या हद्दीतील प्लॉट नं. ९/१०, सव्द क्र. २३६ ऐ. सिटी सव्द क्रमांक १९४ येथील बॅ. नाथ डे नगर, ९० फीट रोड, घाटकोपर (पूर्व) मुंबई - ४०० ०७९ येथे इमारत नामदीप रिश्त नामदेव को. (पूर्व) ही. सोसा. या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीमधील अे विंगमधील, तिसऱ्या मजल्यावरील सदनिका क्र. १२, मोजमाप ४८० चौ.फुट (बिल्डअप) सह स्थित मालमत्ता. मालक - श्री. संदीप तानाजी मांडवकर आणि सौ. स्मिता संदीप मांडवकर	रु. ८०,८८,३८१/- + दि. ०९.०७.२०२० पासून पुढील व्याज मागणी सूचना संदर्भ क्र. AGM/L&R/EOS-858/118/2020-21 दिनांक - ०२.०७.२०२०
२.	१) मे. जय मार्केटींग प्रो. श्री. किरिटेकुमार कर्सनभाई प्रजापती (कर्जदार) २) श्री. राजेश ईश्वरभाई प्रजापती (जामिनदार) ३) श्री. सुखदेव नरसिंहदास वैष्णव प्रो. श्री. महेश्वरी मेडीकल & जनरल स्टोर्स (ज		